

**July 24, 2025**

<b>BSE Limited</b> Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001  <b>Scrip Code: 502219</b>	<b>National Stock Exchange of India Ltd.</b> Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400 051  <b>Symbol: BOROENEW</b>
--	--

Dear Sirs,

**Sub: Newspaper Advertisements – Dispatch of Notice of the Extra Ordinary General Meeting (EGM) of the Company**

We enclose herewith copies of newspaper advertisements relating to dispatch of Notice of the Extra Ordinary General Meeting (EGM) of the Company, published today i.e. on July 24, 2025, in **Business Standard** (all India editions) in English language and **NavShakti** (Mumbai edition) in Marathi language. The said copies of newspaper advertisements are also available on the website of the Company, i.e. [www.borosilrenewables.com](http://www.borosilrenewables.com)

Please take the above intimation on record and acknowledge.

Thanking you.

**For Borosil Renewables Limited****Ravi Vaishnav**  
**Company Secretary & Compliance Officer**  
**(Membership No. ACS – 34607)****Encl: as above****Works:**Ankeshwar-Rajpipla Road,  
Village Govali, Tal. Jhagadia,  
Dist. Bharuch- 393001,  
(Gujarat), India  
T : +91 2645-258100  
F : +91 2645-258235  
E : brl@borosil.com

**झारखण्ड राज्य बिबरेजेज कॉर्पोरेशन लिमिटेड, रॉची**  
(झारखण्ड सरकार का उपक्रम)

कॉर्पोरेट पहचान सं० -U51228JH2010SGC014519,  
TIN No - 20520108277 E-mail :- jsbcl.jharkhand@gmail.com  
उत्पाद भवन, भुवनेश्वर, नवीन पुलिस कोड के समीप,  
कॉक रोड, रॉची - 834008

पत्रांक:-JSBCL/Est.-360/22-23/1710 रॉची, दिनांक:-22/07/2025

**शुद्धि पत्र**

एतद् द्वारा सूचित किया जाता है कि इस कार्यालय द्वारा प्रकाशित इच्छा की अभिव्यक्ति हेतु अत्यकालीन ई-आमंत्रण सूचना संख्या-JSBCL/03, दिनांक-21.07.2025, जिसका- Advt. P.R. No.- 357845 (Excise)- 25-26 (D) में सुरक्षित जमा राशि के विवरण का क्रमांक संख्या- 02 में वर्णित "शेष अन्य जिलों के लिए रु 3,00,000/-" के स्थान पर "शेष अन्य जिलों के लिए रु 5,00,000/-" पदा एवं समझा जाय।

ह/ -  
महाप्रबंधक (संचालन)  
झारखण्ड राज्य बिबरेजेज कॉर्पोरेशन लिमिटेड, झारखण्ड, रॉची

PR 35798 Excise(25-26)#D

**BEFORE THE CENTRAL GOVERNMENT REGISTRAR OF COMPANIES, MUMBAI (MAHARASHTRA)**  
In the matter of sub-section (3) of Section 13 of Limited Liability Partnership Act, 2008  
And  
Rule 17 of the Limited Liability Partnership Rules, 2009  
AND  
In the matter of  
**STYLER TEXTILES LLP**  
(ABZ - 1596)  
Having its registered office at Room No.15, 3rd Floor, Shreenath Bhavan, 1/3 Old Post Office Lane, 436, Kalbadevi Road, Mumbai, MH 400002 (INDIA) ..... Applicant

NOTICE is hereby given to the General Public that the LLP proposes to make an Application to Registrar of Companies, Mumbai (Maharashtra) under section 13 (3) of the Limited Liability Partnership Act, 2008 seeking permission to change its Registered office from the state of "Maharashtra" to the state of "Madhya Pradesh".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the LLP may deliver or cause to be delivered or send by Registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition supported by an affidavit to the Registrar of Companies, Mumbai, at Everest, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra within 21 (twenty one) days from the date of publication of this notice with a copy to the Applicant LLP at its registered office at the address mentioned above.

For and on behalf of  
**STYLER TEXTILES LLP**  
Sd/-  
**ROOPALI KHEMKA**  
(Designated Partner) DIN : 00940154  
Date : 23.07.2025 Place : Mumbai

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that the Certificate(s) for 5 shares bearing share certificate No. 001, from 001 to 005 of Rs. 50 each of Presidential Towers Co-op Housing Society standing in the name of Mr Deepak K Mudgalikar and Mrs Madhavi D Mudgalikar have been lost and the undersigned has applied to the Housing Society to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our society, Presidential Towers Co-op Housing Society, L.B.S. Road, Ghatkopar West, Mumbai - 400 086, within one month from this date else the society will proceed to issue duplicate certificate(s).

Date: July 24, 2025

Deepak K Mudgalikar & Madhavi D Mudgalikar

**स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव बँक लिमिटेड**  
महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, पहिला मजला, मुंबई सेंट्रल, मुंबई - ४०० ००८.

निविदा सूचना

बँकेचा ७२ वा वार्षिक अहवाल छपाईबाबत. (सन २०२४-२५)

१) निविदा फॉर्म क्रिचीची किमत रु.५००/-  
२) निविदा वरील पत्त्यावर उपलब्ध होण्याची तारीख व वेळ :- दि. २५-०७-२०२५ ते दि. ३०-०७-२०२५ शनिवार ते बुधवार सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० पर्यंत  
३) निविदा स्विकारण्याची अंतिम तारीख व वेळ :- दि. ३१-०७-२०२५ दुपारी ०४.०० पर्यंत

निविदाकारांसाठी आवश्यक किमान अहवाल :-  
१) वार्षिक उलाढाल :- किमान रु. ५० लाख वा अधिक.  
२) ताळेबंद व नका तोटा पत्रकाची सनदी लेखापालाने प्रमाणित केलेली अद्यावत प्रत. (मागील दोन वर्षांचे २०२३-२०२४, २०२४-२०२५)  
३) जी.एस.टी नोंदणी प्रमाणपत्र.

व्यवस्थापकीय संचालक

**सांगोला नगरपरिषद, सांगोला, जिल्हा - सोलापूर**  
दुरुस्ती क्र. ०२१७२२१७७/२०२०१८ टोल फ्री क्रमांक- १८०२३३२९०  
Email-comcsangola@gmail.com  
जा-कायिगा.न.सा/क्र.०/वा/वा/म/म/३६०५. दि. २३/०७/२०२५

**सूचीपत्रक**

सांगोला नगरपरिषद सांगोला, जि.सोलापूर मार्फत दिनांक १४/०७/२०२५ रोजी जा.क्र.सांगोला/म/म/३६०५/२०२०१८ अन्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या ई निविदा सूचनेतील Tender ID २०२५\_DMA\_१२०१३५३\_१ वा कामातील अ.नं.१ सांगोला नगरपरिषद इदीतील चवळ मालखी अडियान (ना) २० अंतर्गत विविध ठिकाणी नवीन सार्वजनिक शौचालय बांधणे या कामाची निविदा असून अ.नं. १ (१) सांगोला नगरपरिषद इदीतील चवळ मालखी अडियान (ना) २० अंतर्गत विविध ठिकाणी नवीन बांधकाम झालेल्या सार्वजनिक शौचालयां ३ वर्षांकरिता साफसफाई व देखभाल दुरुस्ती करणे या कामास तांत्रिक कारणास्तव स्थगिती देणेत येत आहे.

साधी- सुधीर हरिभाऊ गवकी  
मुळाधिकारी  
सांगोला नगरपरिषद सांगोला

**WARREN TEA LIMITED**  
Registered & Corporate Office: Jhajar Building, 8<sup>th</sup> floor, P-1, Hide Lane, Kolkata-700 073.  
CIN: L01132WB1977PLC271413; Tel: 033 22360025;  
Email: corporate@warrentea.com; Website: www.warrentea.com

**NOTICE TO THE MEMBERS OF 48<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING**

Notice is hereby given that:

(a) The 48<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM") of the members of Warren Tea Limited (the "Company") is scheduled to be held on Tuesday, 2<sup>nd</sup> September, 2025 at 12.30 PM IST through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means ("OAVM") facility to transact the businesses as mentioned in the notice of AGM which would be circulated in due course of time.

(b) Pursuant to General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") read together with other previous Circulars issued by MCA in this regard (Collectively referred to as "MCA Circulars" and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-POD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") read together with other previous Circulars issued by SEBI in this regard (Collectively referred to as "SEBI Circulars"), Companies are permitted to hold the AGM through VC/OAVM without physical presence of the Members at a common venue till September 30, 2025. Accordingly, AGM of the Company is being held through VC/OAVM.

(c) The Company has facilitated the Members to participate at the 48<sup>th</sup> AGM through the VC facility provided by Central Depository Services (India) Limited (CDSL).

(d) In accordance with the aforesaid Circulars, Notice of the AGM along with the Annual Report, 2024-25 will be sent within the statutory time limit only by electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company or C B Management Services Pvt. Ltd, the Registrar and Share Transfer Agent (RTA) or the Depository Participant(s) (DPs). Members may note that the notice of AGM along with the Annual Report will be available on Company's website at [www.warrentea.com](http://www.warrentea.com), website of the stock exchange i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and also available on the website of CDSL at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com).

(e) In accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time ("SEBI Listing Regulations"), a physical communications will be sent to those shareholders whose e-mail IDs are not registered, containing the web-link and exact path of the Company's website from where the Annual Report can be accessed.

Members whose e-mail IDs are not updated / registered and who wish to receive the Notice, Annual Report and all other communications by the Company from time to time, may get their e-mail IDs updated/registered by submitting duly filled and signed Form ISR-1 to C B Management Services Pvt. Ltd. at their e-mail ID: [ra@cbmsl.com](mailto:ra@cbmsl.com) or to the Company's e-mail ID at [investors@warrentea.com](mailto:investors@warrentea.com). However, for the shares held in Demat mode, Members are requested to write to their respective DPs.

(f) Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings, the Company is pleased to provide to its Members with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (remote e-voting and voting during AGM) and has engaged the services of CDSL to facilitate voting through electronic voting system. Detailed procedure of remote e-voting and voting at the AGM will be part of the AGM Notice.

(g) All the Members holding shares in physical mode are mandatorily required to update/register their e-mail IDs/Mobile numbers/PAN and bank account details through Form - ISR 1 and Form ISR-2, furnish the nomination as provided in Rule 19(1) of the Company's (Share Capital and Debentures) Rules, 2014 through Form SH-13 or opt out from giving the nomination through Form ISR-3 and change the nomination through Form SH-14. The Forms are to be submitted alongwith supporting documents to C.B. Management Services (P) Ltd., Rasooli Court, 5<sup>th</sup> floor, 20, R. N. Mukherjee Road, Kolkata 700 001. However, for the shares held in demat mode, Members are requested to write to their respective DPs.

(h) The members can join and attend the AGM through VC/OAVM facility only or view the live broadcast of the proceedings. The detail procedure for e-voting and participation in the AGM through VC/OAVM or to view the live broadcast will be provided in the Notice to the members holding shares in Demat mode, physical mode and for the members who have not registered their email ID. The members are requested to carefully read all the Notes as set out in the Notice and in particular, instructions for joining the AGM and manner of casting vote through remote e-voting during the AGM. For any query, you may contact Registrar and Share Transfer Agent of the Company, C B Management Services (P) Ltd., at their e-mail ID: [ra@cbmsl.com](mailto:ra@cbmsl.com) and to the Company at its e-mail ID: [investors@warrentea.com](mailto:investors@warrentea.com)

for Warren Tea Limited  
Soma Chakraborty  
Executive Director & Company Secretary

**When industry giants speak, everyone listens.**

In-depth Q&As with market mavens — every Monday in Business Standard.

To book your copy, SMS reaches to 57575 or email [order@bsmall.in](mailto:order@bsmall.in)

Business Standard Insight Out

**PROFECTUS CAPITAL PRIVATE LIMITED**  
CAPITAL Registered and Corporate Office address: B/17, 4th Floor, Art Guild House, Behind Phoenix Marketcity Mall, Lal Bahadur Shastri Marg, Goreai (West), Mumbai, 400070.

**POSSESSION NOTICE**  
(For Immovable Property) Rule 8(1) of SARFAESI Act & Rules

Whereas, The undersigned being the authorized officer of PROFECTUS CAPITAL PRIVATE LIMITED, Having its registered office at B-17, 4th Floor, Art Guild House, Phoenix Market City, Kurla (W), Mumbai - 400070 and having branch office at Unit No. 3B-41 to 46, Phoenix Paragon Plaza, Lal Bahadur Shastri Marg, Kurla (West), Mumbai - 400070 under The Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 18th June, 2024 calling upon the borrower OM SAI CHARAN RESTOBAR PRIVATE LIMITED & Coborrowers CAROL REVEN GOMES and KIRAN NAGESH RAO to repay the amount mentioned in the Notice being Rs.23,76,952/- (Rupees Twenty-Three Lakhs Seventy-Six Thousand Nine Hundred and Fifty-Two Only) outstanding as on 18.06.2024 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the following borrowers and the public in general that undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 22nd July, 2025.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the Charge of PROFECTUS CAPITAL PRIVATE LIMITED for an amount Rs. 23,76,952/- (Rupees Twenty-Three Lakhs Seventy-Six Thousand Nine Hundred and Fifty-Two Only) outstanding as on 18.06.2024 and with interest thereon, all the cost and charges.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**

All that piece and parcel in property being situated at the Survey No. 33 Hissa No. 6 area measuring about 0-03-89 (H.R. Sq. Meter) and Plot Kaharaba 0-00-25 (H.R.Sq. Meter) total area 0-04-14 (H.R. Sq. Meter) GTS No. 330 total area about 343.10 Sq. Mtrs. Situated at Village - Gorai, Borivali Mumbai. Together with present and future structure standing thereon.

Sd/-  
Authorised Signatory  
PROFECTUS CAPITAL PRIVATE LIMITED

**BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, BENCH, AT MUMBAI**  
CP(CAA)/147/MB/2025  
IN  
CA(CAA)/39/MB/2025  
In the matter of 1313 (18 of 2013);  
AND  
In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder as in force from time to time;  
AND  
In the matter of Scheme of Amalgamation of Leisure and Allied Industries India Private Limited, the Transferee Company with Timezone Entertainment Private Limited, the Transferee Company.

**LEISURE AND ALLIED INDUSTRIES INDIA PRIVATE LIMITED**, a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at 305, B - Wing, 3rd Floor, Eureka Towers, Mindspace Link Road, Malad West, Mumbai-400064; ...**Petitioner Company 1/ the Transferee Company**

**TIMEZONE ENTERTAINMENT PRIVATE LIMITED**, a company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at 10th Floor, Commerz, International Business Park, Oberoi Garden City, Off. W E H. Goregaon (East), Mumbai-400063. ...**Petitioner Company 2/ the Transferee Company**

**NOTICE OF PETITION**

TAKE NOTICE THAT THE Petition under Section 230 to Section 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for an Order sanctioning the proposed arrangement embodied in the matter of Scheme of Amalgamation between Leisure and Allied Industries India Private Limited, the Transferee Company and Timezone Entertainment Private Limited, the Transferee Company, presented by the Petitioner Company and was admitted by this Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench on 07<sup>th</sup> day of July, 2025 and fixed for hearing on 13<sup>th</sup> day of August, 2025.

If you are desirous of opposing the said Petition, you may send to the Petitioner's Authorised Representative in the matter of Scheme of Amalgamation between Leisure and Allied Industries India Private Limited, the Transferee Company, presented by the Petitioner Company, a copy of your objection, not later than two days before the date fixed for hearing of the Petition, alongwith the grounds of opposition or a copy of affidavit shall be furnished with such notice.

A Copy of the Petition will be furnished by the Petitioner's Authorised Representative on requiring the same and on payment of prescribed charges for the same.

Dated this 23<sup>rd</sup> day of July, 2025

For Ashish O. Lalpuria & Co.,  
Practising Company Secretaries  
Sd/-  
CS Ashish O. Lalpuria  
Authorised Representative for the Petitioners  
502, Zee Square, M. G. Road, Opp. Bank of Baroda, Vile Parle (East), Mumbai - 400 037  
Email: ashish@lalpurialegal.com

**BOROSIL renewables**  
**BOROSIL RENEWABLES LIMITED**  
CIN: L26100MH1962PLC012538  
Regd. Office: 1101, Crescenzo, G-Block, Opp. MCA Club, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051  
Ph: 022 6740 6300, Fax: 022 6740 6514  
Website: [www.borosilrenewables.com](http://www.borosilrenewables.com)  
Email: [investor.relations@borosilrenewables.com](mailto:investor.relations@borosilrenewables.com)

**NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND OTHER RELATED INFORMATION**

An Extra Ordinary General Meeting ("EGM") of members of the Company is scheduled on **Thursday, August 14, 2025 at 5:00 P.M. (IST)** through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with rules issued thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with all the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business as set out in the Notice of the EGM.

Pursuant to the applicable provisions of MCA and SEBI circulars, the Notice of the EGM has been sent electronically, to all those equity shareholders holding shares as on Record Date i.e. **Friday, July 18, 2025** and whose e-mail addresses are registered with the Registrar and Transfer Agent ("RTA") / Depositories. The Notice is available on the Company's website at [www.borosilrenewables.com](http://www.borosilrenewables.com), on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com), respectively, and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com), being the agency appointed by the Company for facilitating VC / OAVM and voting by electronic means, including remote e-voting and e-voting during the EGM.

**Manner of casting vote(s) through e-voting and attending EGM through VC:**

The Company is providing to the equity shareholders the facility to exercise their right to vote by electronic means, i.e. e-voting facility. The process and manner of attending the EGM through VC / OAVM and e-voting (including e-voting by shareholders holding shares in physical form or by shareholders who have not registered their email addresses) is given in the Notice of the EGM. The remote e-voting timelines and login details for e-voting and attending the EGM are as under:

EVENT	134693
Cut-off Date for reckoning entitlement for e-voting and attending the EGM	Thursday, August 07, 2025
Commencement of remote e-voting	Monday, August 11, 2025 (09:00 A.M. IST)
Conclusion of remote e-voting	Wednesday, August 13, 2025 (05:00 P.M. IST)
User ID and Password	Please refer to the detailed procedure and instructions mentioned in the Notice of the EGM.

\*Note: Remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time, as the same will be disabled by NSDL.

A shareholder, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the RTA / Depositories as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of e-voting and attend the EGM. Subject to the provisions of Articles of Association of the Company, voting rights of a shareholder shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off Date. A person who is not a shareholder as on the Cut-off Date, should treat the Notice for information purpose only. Any person who becomes a shareholder of the Company after Friday, July 18, 2025 and holds shares on the Cut-off Date may exercise his voting rights through e-voting and attend the EGM, by following the instructions provided in the Notice. Shareholders holding shares in physical form or shareholders who have not registered their email addresses may also exercise their voting rights through e-voting and attend the EGM, by following the instructions provided in the Notice.

Shareholders attending the EGM who have not already cast their vote by remote e-voting shall be able to cast their vote during the EGM. The shareholders who have cast their vote by remote e-voting may also attend the EGM but shall not be entitled to cast their vote again. Only those shareholders, who are present in the EGM through VC and have not cast their vote through remote e-voting, shall be eligible to vote through e-voting system available during the EGM. If any votes are cast by the shareholders through e-voting available during the EGM and if the same shareholders have not participated in the EGM through VC, then the votes cast by such shareholders shall be considered invalid. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently.

In case of any queries regarding attending the EGM and e-voting (remote e-voting and e-voting at the Meeting), you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or send a request to Ms. Veena Suvarna at [evoting@nsdl.com](mailto:evoting@nsdl.com).

**Manner of registering / updating e-mail address, bank account details, etc.:**

1. Shareholders holding shares in physical mode are requested to register/update KYC details such as PAN (Aadhar linked), Nomination Details, Contact Details (address with PIN, mobile number and email address), Bank Account Details (bank name, branch name, account number and IFS code) and Specimen Signature with the Company's RTA, MUFG Intime India Private Limited. The relevant forms prescribed by SEBI for furnishing the above details are available on the Company's website at [www.borosilrenewables.com](http://www.borosilrenewables.com) as well as on RTA's website at <https://in.mpmfs.mufg.com/>. For any clarifications / queries with respect to the submission of above mentioned forms, shareholders may contact the RTA at (022) 4918 6000 or by email on [rt.helpdesk@in.mpmfs.mufg.com](mailto:rt.helpdesk@in.mpmfs.mufg.com)

2. Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register /update KYC details such as PAN (Aadhar linked), Nomination Details, Contact Details (address with PIN, mobile number and email address), Bank Account Details (bank name, branch name, account number and IFS code) and Specimen Signature with the relevant Depository Participant.

By order of the Board of Directors  
Sd/-  
Ravi Vaishnav  
Company Secretary & Compliance Officer  
(Membership No. ACS - 34607)

Date: July 23, 2025  
Place: Mumbai

**ORBIT EXPORTS LIMITED**  
Regd. Office: 122, Mistry Bhavan, 2<sup>nd</sup> Floor, Near K C College, Dinshaw Wachha Road, Churchgate, Mumbai - 400 020. (Maharashtra) India. Tel.: +91-22-6625 6262 • Fax: +91-22-22822031, E-mail: [investors@orbitexports.com](mailto:investors@orbitexports.com) • Website: [www.orbitexports.com](http://www.orbitexports.com); CIN: L40300MH1983PLC030872

**STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE & CONSOLIDATED) FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025**

The Board of Directors of the Company, at the meeting held on July 23, 2025, approved the unaudited financial results of the company for the quarter ended June 30, 2025 ("Financial Results").

The Financials along with the Limited Review Report, have been posted on the Company's website at <https://orbitexports.com/unaudited-results/> and can be assessed by scanning the QR code.

For and on behalf of Board of Directors of  
**Orbit Exports Limited**  
Sd/-  
**Pankaj Seth**  
Chairperson and Managing Director  
(DIN:00027554)

Date: July 23, 2025  
Place: Mumbai

Note: The above intimation is in accordance with the Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015

**ANAND RATHI** Anand Rathi Global Finance Limited : Express Zone, A Wing, 8th Floor, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063 India  
M/s. Happy Travels POSSESSION NOTICE Ref No: APPL00008974

Whereas, the Authorized Officer of the Anand Rathi Global Finance Limited, under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notice (details specifically mention in table below, hereinafter Demand Notice) under Section 13 sub-section 2 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 calling upon the Borrower(s) (detail specifically mention in table below, hereinafter Borrower (s)) to repay the amount mentioned in the Demand Notice together with further and future interest thereon at the contractual rate of interest together with costs and charges and other monies payable (if any) from the date of Demand Notice onwards, till the date of payment and/or realization by ARGFL within 60 days from the date of receipt of the Demand Notice (hereinafter Amount Due). The Borrower (s) and Co-borrower (s) having failed to repay the Amount Due, this notice is hereby given to the Borrower mentioned herein below in particular and public in general that the undersigned has taken Symbolic possession of the properties / Secured Assets (as defined under the Demand Notice) described herein below in exercise of powers conferred upon him/her under sub-section (4) of section 13 of the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date specifically mention herein below.

The Borrower and Co-borrower (s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the properties/ the Secured Assets and any dealings with the Properties / secured assets will be subject to the charge of Anand Rathi Global Finance Limited for an Outstanding Amount (specifically mention in table below) together with further and future interest thereon at the contractual rate of interest together with costs and charges and other monies payable (if any) till the date of payment and/or realization by ARGFL. The Borrower's attention is invited to the provisions of sub-section (8) of Section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets.

**Borrower (s) Name Address:** M/s. Happy Travels, B/47, 2nd Floor, Sharad Industrial Estate, LBS Marg, Lake Road, Bhandup(West), Mumbai:400078.

**Co-borrower(s) Name Address:** 1. Mr. Solomon Moses Nadar 2. Ms. Sofia Solomon Nadar 3. M/s. Happy Transport, F/902 9th Floor, Asha Kiran Samarth Garden, Plot No. 8, Datta Mandir Road, Bhandup(West), Mumbai:400078. B/47, 2nd Floor, Sharad Industrial Estate, LBS Marg, Lake Road, Bhandup (West), Mumbai:400078.

Amount Due as per Demand Notice with further interest as applicable :	Rs. 85,43,411/- (Rupees Eighty Five Lakhs Forty Three Thousand Four Hundred Eleven Only)	ROI 13.00%	Principal Outstanding 8,019,832
		EMI Amount Pending 415,920	
		Broken period Interest 8,688	
		Legal Charge 47,300	
		Over Due interest 38,391	
		EMI Bounce 12,180	
		Notice Charges 1,100	
		Total outstanding 85,43,411	

Property Details: Unit No. 207, 2nd Floor, Building No. 8, Sharad Industrial Estate, Lake Road, S.No. 140, CTS No. 203 A of Village Bhandup, Bhandup West, Mumbai, Maharashtra.  
Date: 23<sup>rd</sup> July 2025  
Place: Mumbai  
Anand Rathi Global Finance Limited  
Authorised Officer

**HB STOCKHOLDINGS LIMITED**  
CIN: L6529HR1985PLC039336  
Registered Office: Plot No. 31, Echelon Institutional Area, Sector 32, Gurugram-122001, Haryana  
Ph. : + 91-124-4675500, Fax No. : + 91-124-4370985  
E-mail : [corporate@hbstockholdings.com](mailto:corporate@hbstockholdings.com), Website : [www.hbstockholdings.com](http://www.hbstockholdings.com)

**SPECIAL WINDOW FOR RE-LODGE MENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES**

In accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD-POD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025, shareholders of **HB Stockholdings Limited** are hereby informed that a special window has been opened from July 07, 2025 to January 06, 2026, for re-lodgement of transfer deeds.

Shareholders are to note that this window is only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 for transfer of physical shares, and rejected/returned/not attended to due to deficiency in the documents/process/or otherwise.

Since the transferred shares will be issued only in demat mode once all the documents are found in order by the Company / RTA, the transferee(s) must have a demat account and need to provide a copy of its client Master List (CML), along with the requisite documents, while lodging the documents for transfer with the Company/RTA.

Shareholders who have missed the earlier extended deadline of March 31, 2021 (The cut-off date for re-lodgement of transfer deed) can avail this opportunity by furnishing the necessary documents to the Registrar and Share Transfer Agent of the Company i.e., RCMC Share Registry Private Limited at [investor.services@rcmcdeli.com](mailto:investor.services@rcmcdeli.com) or their office address at B-25/1, First Floor, Okhla Industrial Area Phase 2, New Delhi, India, 110020, Tel: 011-35020465.66.

The Company's website, [www.hbstockholdings.com](http://www.hbstockholdings.com), has been updated with the details regarding the opening of this special window and further updates if any, shall be uploaded therein.

For HB Stockholdings Limited  
Sd/-  
Anil Goyal  
DIN: 00001938

Date : 23rd July, 2025  
Place : Gurugram

**NAGA DHUNSERI GROUP LIMITED**  
Regd. Office: 'Dhunsneri House' 4A, Woodburn Park, Kolkata-700020  
CIN: L01132WB1918PLC003029, Ph. No.: +91 33 2280 1950 (5 Lines)  
E-mail: [mail@nagadhunserigroup.com](mailto:mail@nagadhunserigroup.com); Website: [www.nagadhunserigroup.com](http://www.nagadhunserigroup.com)

**SPECIAL WINDOW FOR RE-LODGE MENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES**

In accordance with SEBI circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-POD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025, Shareholders of Naga Dhunseri Group Limited are hereby informed that a special window has been opened for a period of six months from July 7, 2025 to January 6, 2026, for re-lodgement of transfer deeds.

Shareholders to note that the special window is for re-lodgement of transfer deeds which were lodged prior to April 1, 2019 and rejected/returned/not attended due to deficiency in the documents/process/ or otherwise and could not be re-lodged upon the earlier extended cut-off date i.e. March 31, 2021.

Shareholders who wish to avail the opportunity are requested to re-lodge such cases latest by June 6, 2026, with the Registrars and Share Transfer Agents (RTA) of the Company, M/s. Maheshwari Datamatics Private Limited, 23, R.N. Mukherjee Road, 5<sup>th</sup> Floor, Kolkata - 700001, e-mail : [mpidc@yahoo.com](mailto:mpidc@yahoo.com); contact: 033-22482248.

During this period, the securities that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode. Investors must have a demat account and provide its Client Master List ("CML"), along with the transfer documents and share certificate, while re-lodging the transfer request with RTA.

The Company's website, [www.nagadhunserigroup.com](http://www.nagadhunserigroup.com) has been updated with the details regarding the opening of this special window and further updates if any, shall be uploaded therein.

For Naga Dhunseri Group Limited  
Sd/-  
Sakshi Agarwal  
Company Secretary & Compliance Officer

Place: Kolkata  
Date : 23<sup>rd</sup> July, 2025

**AXIS FINANCE LIMITED**  
CIN: U65921MH1983PLC227879  
Axis House, C-2, Wadia International Centre, Pandurang Bhudkar Marg, Worli, Mumbai-400025

**CORRIENDUM**

This is in reference to the advertisement published in this newspaper on 23/07/2025 against the borrower Mr. Suresh Nathani Prasad in the name of the issuer of this notice was erroneously published as Axis Bank Limited however the actual name is Axis Finance Limited. Rest all other details will remain the same.

Yours Faithfully,  
Authorized Officer, Axis Finance Limited

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that the Certificate(s) for 5 shares bearing share certificate No. 002, from 006 to 010 of Rs. 50 each of Presidential Towers Co-op Housing Society standing in the name of Mr Deepak K Mudgalikar and Mrs Madhavi D Mudgalikar have been lost and the undersigned has applied to the Housing Society to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our society, Presidential Towers Co-op Housing Society, L.B.S. Road, Ghatkopar West, Mumbai - 400 086, within one month from this date else the society will proceed to issue duplicate certificate(s).

Date: July 24, 2025

Deepak K Mudgalikar & Madhavi D Mudgalikar

**POSSESSION NOTICE**  
[Appendix IV under the Act - rule - 8(1)]

Whereas, The undersigned being the Authorized Officer **Sindhudurg District Central Co-Operative Bank Ltd., Sindhudurg** under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and (54 of 2002) in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand notice dated 08/04/2025 calling upon the borrowers / guarantors / mortgagors 1) Nilambari Hemant Choudhari 2) Mr. Madhusudan Sakharan Sarvankar 3) Mr. Amit Madhukar Kadam to repay the amount mentioned in the notice being Rs. 33,72,030.20/- (Rs-Thirty Three Lakh Seventy Two Thousand Thirty and Twenty Paise Only) + Int. within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 19th day of July of the year 2025.

The borrower in particular and the public in general is hereby caution not to deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of **Sindhudurg District Central Co-Operative Bank Ltd., Sindhudurg** for an amount Rs. 33,72,030.20/- and interest thereon.

The Borrower's/ Guarantor's/Mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**Description Of the Immovable Property**

All that pieces and parcels of Property bearing Survey No. 177, Hissa No. 34 Plot No. 07 Out of Admeasuring Area 0.04.40 H. R. Shape 0.05 Residential Flat No. S-2 Area 650 Sq.Ft.(60.41Sq.m) In The Building Harihreshwar Apartment Built in the Said Property is Situated at Village Kalmath, Tal. Kankavli, Dist. Sindhudurg.

Mr. D. R. Gavankar  
Authorised Officer  
Sindhudurg District Central Co-Operative Bank Ltd., Sindhudurg

Date :- 19/07/2025  
Place :- Kankavli

**M.P. INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION LIMITED**  
(Government of Madhya Pradesh Undertaking)  
Secretariat for single window system  
21, Arera Hills, Bhopal-462011 M.P. (India), CIN : U51

**kotak** कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

नोंदीपकृत कार्यालय : २७ कोकली, सी-२७, जी ब्लॉक, बांद्रा पूर्व कुर्ली कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र-४०००१६, मारा शाखा कार्यालय : १४७ मकला, अदमास प्लाझा, १६६/१६, सीएचडी रोड, कोकलीवरी गाव, कुर्ली कुर्ली गाव, हाऊस नं० कल्याण गाणे, सीएचडी रोड, कर्ना, मुंबई-४०००१८, महाराष्ट्र

**कच्चा सूचना (स्थावर मिल्कक्तीसाठी)**  
(सिक्युरिटी इंस्ट्रेट (एफकोसॅमॅट) रुल्स, २००८ च्या जोडपण IV सहावाचन नियम ८(१) अनुसार)

ज्याअर्थी, निमन्स्वाक्षरीकार हे कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, बँकिंग रेग्युलेशन्स अँक्ट, १९४९ च्या अर्वागत बँकिंग कंपनी, जिचे नोंदीपकृत कार्यालय : २७ कोकली, सी-२७, जी ब्लॉक, बांद्रा पूर्व कुर्ली कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००१६ व शाखा कार्यालय येथे: १४७ मकला, अदमास प्लाझा, १६६/१६, सीएचडी रोड, कोकलीवरी गाव, कुर्ली कुर्ली गाव, कर्ना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०००१८, चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटीइंस्ट्रेट अँड रिक्न्ट्रुक्शन अँड सिक्युरिटी अँड फायनान्शियल असेट्स् अँड एफकोसॅमॅट अँड सिक्युरिटी इंस्ट्रेट अँक्ट, २००२ ("सेफीसी अँक्ट") अंतर्गत व सिक्युरिटी इंस्ट्रेट (एफकोसॅमॅट) रुल्स, २००२ च्या कलम १३(२) व १३(२) सहावाचन नियम ८(१) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०९ मे २०२५ रोजी मागणी सूचना जारी करून १. श्री. अँकिट गुणवत्तावर पटेल (कर्जदार/गारुण्णार) २. कु. प्राजक्ता प्रकाश गावकर (सह-कर्जदार) येथे पना असलेले; ९७३२, ओम साई समर्पण सोल्युशन्स, विहाली नगर, नवखर रोड, एस. एन. कॉलेज जवळ, भांड्रे पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०१, आणि येथील: फ्लॅट क्र. २०१, २०१ मजला, ए.विंग, समर्पण सोल्युशन्स, विहाली नगर, नवखर रोड, एस. एन. कॉलेज जवळ, भांड्रे पूर्व, ठाणे, महाराष्ट्र-४०११०१, यांना सूचनेतील नमुद्र क्लाम करून घ्यावे रोजीस क्र. ४६,६५,६८३.७६/- (रुपये पंचसहाळीस लाख पचासह हजार सहाशे चारशे आणि शतशत परसे मास) रोजीस ०९ मे २०२५ म्हणजेच (क्र. ४५,७५,०४६.१६/ (रुपये पंचसहाळीस लाख पंचसहाह हजार चव्वेचाळीस आणि सोळा परसे मास)) कर्ज घ्यावे (क्र. एएच३२१६९७००८८ आणि क्र. ३,५०,६३६.९०/०/- (रुपये तीन लाख नव्वद हजार सहाशे एकचौचालीस आणि साठ परसे मास) क्र. एएच३२१६९७००८३ रोजीस ०९ मे २०२५, धर्कीतर कर्जाकडे कर्ज घ्यावे (क्र. एएच३२१६९७००८३ आणि एएच३२१६९७००८३, सीआयएन क्र. ३२४६१९१५००, सह त्याच्या प्रत्यक्ष वसुलीपर्यंत १०.०५.२०२५ पासून कर्जाबाबत व्याजास सांघाविक दाने त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभार (बँकनॉट क्लाम) या रक्कमेची परतफेड सद्दर मागणी सूचनेच्या प्रकाशनाच्या ताखेबाबत ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. व नमुद्र कर्जदार/सह-कर्जदार रक्मेचे प्रदान करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार/सह कर्जदार आणि सर्वसाधन्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निमन्स्वाक्षरीकारांनी खालील नमुद्र केल्याच्या मिळकतीचा संकेतिक कळवा करीत सद्दर निमद्र ६ सहावाचन सर्वेक्षी अँक्टच्या कलम १३(१) अंतर्गत त्याला/तिंला प्रदान केलेल्या शक्तीच्या आधारे २३ जुलै २०२५ रोजी तयारी करावी.

विशेषतः उपरोक्तलिखित कर्जदार/सह कर्जदार व सर्वसाधन्य जनतेस याद्वारे झारा देण्यात येते की, त्यांनी मालमेणो कोणताही व्यवहार करू नये आणि मालमेण्य केल्याकोणताही व्यवहार हा ही कोटक महिंद्रा बँक लिमिटेड सूचना शाखा पत्ता येथे : २७ मकला, अदमास प्लाझा, १६६/१६, सीएचडी रोड, कोकलीवरी गाव, कुर्ली कुर्ली गाव, कर्ना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०००१८, च्या रक्कम क्र. ४६,६५,६८३.७६/- (रुपये पंचसहाळीस लाख पचासह हजार सहाशे चारशे आणि शतशत परसे मास) रोजीस ०९ मे २०२५ म्हणजेच (क्र. ४५,७५,०४६.१६/ (रुपये पंचसहाळीस लाख पंचसहाह हजार चव्वेचाळीस आणि सोळा परसे मास)) कर्ज घ्यावे (क्र. एएच३२१६९७००८८ आणि क्र. ३,५०,६३६.९०/०/- (रुपये तीन लाख नव्वद हजार सहाशे एकचौचालीस आणि साठ परसे मास) क्र. एएच३२१६९७००८३ रोजीस ०९ मे २०२५, धर्कीतर कर्जाकडे कर्ज घ्यावे (क्र. एएच३२१६९७००८३ आणि एएच३२१६९७००८३, सीआयएन क्र. ३२४६१९१५००, सह त्याच्या प्रत्यक्ष वसुलीपर्यंत १०.०५.२०२५ पासून कर्जाबाबत व्याजास सांघाविक दाने त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभार (बँकनॉट क्लाम) या रक्कमेची परतफेड सद्दर मागणी सूचनेच्या प्रकाशनाच्या ताखेबाबत ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. व नमुद्र कर्जदार/सह-कर्जदार रक्मेचे प्रदान करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार/सह कर्जदार आणि सर्वसाधन्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निमन्स्वाक्षरीकारांनी खालील नमुद्र केल्याच्या मिळकतीचा संकेतिक कळवा करीत सद्दर निमद्र ६ सहावाचन सर्वेक्षी अँक्टच्या कलम १३(१) अंतर्गत त्याला/तिंला प्रदान केलेल्या शक्तीच्या आधारे २३ जुलै २०२५ रोजी तयारी करावी.

विशेषतः उपरोक्तलिखित कर्जदार/सह कर्जदार व सर्वसाधन्य जनतेस याद्वारे झारा देण्यात येते की, त्यांनी मालमेणो कोणताही व्यवहार करू नये आणि मालमेण्य केल्याकोणताही व्यवहार हा ही कोटक महिंद्रा बँक लिमिटेड सूचना शाखा पत्ता येथे : २७ मकला, अदमास प्लाझा, १६६/१६, सीएचडी रोड, कोकलीवरी गाव, कुर्ली कुर्ली गाव, कर्ना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०००१८, च्या रक्कम क्र. ४६,६५,६८३.७६/- (रुपये पंचसहाळीस लाख पचासह हजार सहाशे चारशे आणि शतशत परसे मास) रोजीस ०९ मे २०२५ म्हणजेच (क्र. ४५,७५,०४६.१६/ (रुपये पंचसहाळीस लाख पंचसहाह हजार चव्वेचाळीस आणि सोळा परसे मास)) कर्ज घ्यावे (क्र. एएच३२१६९७००८८ आणि क्र. ३,५०,६३६.९०/०/- (रुपये तीन लाख नव्वद हजार सहाशे एकचौचालीस आणि साठ परसे मास) क्र. एएच३२१६९७००८३ रोजीस ०९ मे २०२५, धर्कीतर कर्जाकडे कर्ज घ्यावे (क्र. एएच३२१६९७००८३ आणि एएच३२१६९७००८३, सीआयएन क्र. ३२४६१९१५००, सह त्याच्या प्रत्यक्ष वसुलीपर्यंत १०.०५.२०२५ पासून कर्जाबाबत व्याजास सांघाविक दाने त्यावरील पुढील व्याज आणि पत्ता येथील व्याज, अडवणिक, परिष्कार आणि प्रभार या रक्कमेच्या आधारे घ्यावे.

ताण मातांच्या विमोचनकारिता उलटवणे वेळेच्या संदर्भात अँक्टचे कलम १३ चे उप कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

**स्थावर मिळकतीचे वर्णन**

येथे सर्व माग आणि विभाग निवारी सी.क्र.२०१, २०१ मजला वर, ए.विंग मध्ये, ओम साई समर्पण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सो.लिट. अशा जात सोवयव्येच्या बिल्डिंग मध्ये, नवखर रोड, भांड्रे पूर्व, तातुका आणि जिल्हा ठाणे-४०११०१, सद्दर मातयेत जात बांधकामित अर्जास तयारी नुदरे क्र.१२१, नवीन व्हॉल क्र.०८, हिस्सा क्र.१४ भागये मध्यम गंज वाघा, भांड्रे पूर्व, तातुका आणि जिऱहा ठाणे सह मीठा भांड्रे महानगरपालिकाच्या अधिकारक्षेत्र क्षेत्र मोजमापानि सुमारे १३.१२ चौ.मीटर्स मिळत आहे क्षेत्र

सही/- (प्राधिकृत अधिकारी)

दिनांक : २३.०७.२०२५ **सी. रवेणा कायम-असोसिएटस् व्हाईस प्रॅसिडेंट-लिलाल कोटक महिंद्रा बँक लि.**

**जाहीर सूचना**

आम्ही मे. अरिहंत सुपरट्युवर्स लिमिटेड (पूर्वी ओळखले जाणारे आदेशर रिप्ल्टी प्रायव्हेट ली), सर्वसाधारण जनतेस कळवू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या परिषदण विभागास आमच्या प्रस्तावित इमारत आणि बांधकाम प्रकल्प सर्वेक्षण क्रमांक २०/१, २०/२, २०/३, २०/४, २०/५, २०/६, २०/७, २०/८, २०/९, २०/१०, २०/११, २०/१२, २०/१३, २०/१४, २०/१५, २०/१६, २०/१७, २०/१८, २०/१९, २०/२०, २०/२१, २०/२२, २०/२३, २०/२४, २०/२५, २०/२६, २०/२७, २०/२८, २०/२९, २०/३०, २०/३१, २०/३२, २०/३३, २०/३४, २०/३५, २०/३६, २०/३७, २०/३८, २०/३९, २०/४०, २०/४१, २०/४२, २०/४३, २०/४४, २०/४५, २०/४६, २०/४७, २०/४८, २०/४९, २०/५०, २०/५१, २०/५२, २०/५३, २०/५४, २०/५५, २०/५६, २०/५७, २०/५८, २०/५९, २०/६०, २०/६१, २०/६२, २०/६३, २०/६४, २०/६५, २०/६६, २०/६७, २०/६८, २०/६९, २०/७०, २०/७१, २०/७२, २०/७३, २०/७४, २०/७५, २०/७६, २०/७७, २०/७८, २०/७९, २०/८०, २०/८१, २०/८२, २०/८३, २०/८४, २०/८५, २०/८६, २०/८७, २०/८८, २०/८९, २०/९०, २०/९१, २०/९२, २०/९३, २०/९४, २०/९५, २०/९६, २०/९७, २०/९८, २०/९९, २०/१००, २०/१०१, २०/१०२, २०/१०३, २०/१०४, २०/१०५, २०/१०६, २०/१०७, २०/१०८, २०/१०९, २०/११०, २०/१११, २०/११२, २०/११३, २०/११४, २०/११५, २०/११६, २०/११७, २०/११८, २०/११९, २०/१२०, २०/१२१, २०/१२२, २०/१२३, २०/१२४, २०/१२५, २०/१२६, २०/१२७, २०/१२८, २०/१२९, २०/१३०, २०/१३१, २०/१३२, २०/१३३, २०/१३४, २०/१३५, २०/१३६, २०/१३७, २०/१३८, २०/१३९, २०/१४०, २०/१४१, २०/१४२, २०/१४३, २०/१४४, २०/१४५, २०/१४६, २०/१४७, २०/१४८, २०/१४९, २०/१५०, २०/१५१, २०/१५२, २०/१५३, २०/१५४, २०/१५५, २०/१५६, २०/१५७, २०/१५८, २०/१५९, २०/१६०, २०/१६१, २०/१६२, २०/१६३, २०/१६४, २०/१६५, २०/१६६, २०/१६७, २०/१६८, २०/१६९, २०/१७०, २०/१७१, २०/१७२, २०/१७३, २०/१७४, २०/१७५, २०/१७६, २०/१७७, २०/१७८, २०/१७९, २०/१८०, २०/१८१, २०/१८२, २०/१८३, २०/१८४, २०/१८५, २०/१८६, २०/१८७, २०/१८८, २०/१८९, २०/१९०, २०/१९१, २०/१९२, २०/१९३, २०/१९४, २०/१९५, २०/१९६, २०/१९७, २०/१९८, २०/१९९, २०/२००, २०/२०१, २०/२०२, २०/२०३, २०/२०४, २०/२०५, २०/२०६, २०/२०७, २०/२०८, २०/२०९, २०/२१०, २०/२११, २०/२१२, २०/२१३, २०/२१४, २०/२१५, २०/२१६, २०/२१७, २०/२१८, २०/२१९, २०/२२०, २०/२२१, २०/२२२, २०/२२३, २०/२२४, २०/२२५, २०/२२६, २०/२२७, २०/२२८, २०/२२९, २०/२३०, २०/२३१, २०/२३२, २०/२३३, २०/२३४, २०/२३५, २०/२३६, २०/२३७, २०/२३८, २०/२३९, २०/२४०, २०/२४१, २०/२४२, २०/२४३, २०/२४४, २०/२४५, २०/२४६, २०/२४७, २०/२४८, २०/२४९, २०/२५०, २०/२५१, २०/२५२, २०/२५३, २०/२५४, २०/२५५, २०/२५६, २०/२५७, २०/२५८, २०/२५९, २०/२६०, २०/२६१, २०/२६२, २०/२६३, २०/२६४, २०/२६५, २०/२६६, २०/२६७, २०/२६८, २०/२६९, २०/२७०, २०/२७१, २०/२७२, २०/२७३, २०/२७४, २०/२७५, २०/२७६, २०/२७७, २०/२७८, २०/२७९, २०/२८०, २०/२८१, २०/२८२, २०/२८३, २०/२८४, २०/२८५, २०/२८६, २०/२८७, २०/२८८, २०/२८९, २०/२९०, २०/२९१, २०/२९२, २०/२९३, २०/२९४, २०/२९५, २०/२९६, २०/२९७, २०/२९८, २०/२९९, २०/३००, २०/३०१, २०/३०२, २०/३०३, २०/३०४, २०/३०५, २०/३०६, २०/३०७, २०/३०८, २०/३०९, २०/३१०, २०/३११, २०/३१२, २०/३१३, २०/३१४, २०/३१५, २०/३१६, २०/३१७, २०/३१८, २०/३१९, २०/३२०, २०/३२१, २०/३२२, २०/३२३, २०/३२४, २०/३२५, २०/३२६, २०/३२७, २०/३२८, २०/३२९, २०/३३०, २०/३३१, २०/३३२, २०/३३३, २०/३३४, २०/३३५, २०/३३६, २०/३३७, २०/३३८, २०/३३९, २०/३४०, २०/३४१, २०/३४२, २०/३४३, २०/३४४, २०/३४५, २०/३४६, २०/३४७, २०/३४८, २०/३४९, २०/३५०, २०/३५१, २०/३५२, २०/३५३, २०/३५४, २०/३५५, २०/३५६, २०/३५७, २०/३५८, २०/३५९, २०/३६०, २०/३६१, २०/३६२, २०/३६३, २०/३६४, २०/३६५, २०/३६६, २०/३६७, २०/३६८, २०/३६९, २०/३७०, २०/३७१, २०/३७२, २०/३७३, २०/३७४, २०/३७५, २०/३७६, २०/३७७, २०/३७८, २०/३७९, २०/३८०, २०/३८१, २०/३८२, २०/३८३, २०/३८४, २०/३८५, २०/३८६, २०/३८७, २०/३८८, २०/३८९, २०/३९०, २०/३९१, २०/३९२, २०/३९३, २०/३९४, २०/३९५, २०/३९६, २०/३९७, २०/३९८, २०/३९९, २०/४००, २०/४०१, २०/४०२, २०/४०३, २०/४०४, २०/४०५, २०/४०६, २०/४०७, २०/४०८, २०/४०९, २०/४१०, २०/४११, २०/४१२, २०/४१३, २०/४१४, २०/४१५, २०/४१६, २०/४१७, २०/४१८, २०/४१९, २०/४२०, २०/४२१, २०/४२२, २०/४२३, २०/४२४, २०/४२५, २०/४२६, २०/४२७, २०/४२८, २०/४२९, २०/४३०, २०/४३१, २०/४३२, २०/४३३, २०/४३४, २०/४३५, २०/४३६, २०/४३७, २०/४३८, २०/४३९, २०/४४०, २०/४४१, २०/४४२, २०/४४३, २०/४४४, २०/४४५, २०/४४६, २०/४४७, २०/४४८, २०/४४९, २०/४५०, २०/४५१, २०/४५२, २०/४५३, २०/४५४, २०/४५५, २०/४५६, २०/४५७, २०/४५८, २०/४५९, २०/४६०, २०/४६१, २०/४६२, २०/४६३, २०/४६४, २०/४६५, २०/४६६, २०/४६७, २०/४६८, २०/४६९, २०/४७०, २०/४७१, २०/४७२, २०/४७३, २०/४७४, २०/४७५, २०/४७६, २०/४७७, २०/४७८, २०/४७९, २०/४८०, २०/४८१, २०/४८२, २०/४८३, २०/४८४, २०/४८५, २०/४८६, २०/४८७, २०/४८८, २०/४८९, २०/४९०, २०/४९१, २०/४९२, २०/४९३, २०/४९४, २०/४९५, २०/४९६, २०/४९७, २०/४९८, २०/४९९, २०/५००, २०/५०१, २०/५०२, २०/५०३, २०/५०४, २०/५०५, २०/५०६, २०/५०७, २०/५०८, २०/५०९, २०/५१०, २०/५११, २०/५१२, २०/५१३, २०/५१४, २०/५१५, २०/५१६, २०/५१७, २०/५१८, २०/५१९, २०/५२०, २०/५२१, २०/५२२, २०/५२३, २०/५२४, २०/५२५, २०/५२६, २०/५२७, २०/५२८, २०/५२९, २०/५३०, २०/५३१, २०/५३२, २०/५३३, २०/५३४, २०/५३५, २०/५३६, २०/५३७, २०/५३८, २०/५३९, २०/५४०, २०/५४१, २०/५४२, २०/५४३, २०/५४४, २०/५४५, २०/५४६, २०/५४७, २०/५४८, २०/५४९, २०/५५०, २०/५५१, २०/५५२, २०/५५३, २०/५५४, २०/५५५, २०/५५६, २०/५५७, २०/५५८, २०/५५९, २०/५६०, २०/५६१, २०/५६२, २०/५६३, २०/५६४, २०/५६५, २०/५६६, २०/५६७, २०/५६८, २०/५६९, २०/५७०, २०/५७१, २०/५७२, २०/५७३, २०/५७४, २०/५७५, २०/५७६, २०/५७७, २०/५७८, २०/५७९, २०/५८०, २०/५८१, २०/५८२, २०/५८३, २०/५८४, २०/५८५, २०/५८६, २०/५८७, २०/५८८, २०/५८९, २०/५९०, २०/५९१, २०/५९२, २०/५९३, २०/५९४, २०/५९५, २०/५९६, २०/५९७, २०/५९८, २०/५९९, २०/६००, २०/६०१, २०/६०२, २०/६०३, २०/६०४, २०/६०५, २०/६०६, २०/६०७, २०/६०८, २०/६०९, २०/६१०, २०/६११, २०/६१२, २०/६१३, २०/६१४, २०/६१५, २०/६१६, २०/६१७, २०/६१८, २०/६१९, २०/६२०, २०/६२१, २०/६२२, २०/६२३, २०/६२४, २०/६२५, २०/६२६, २०/६२७, २०/६२८, २०/६२९, २०/६३०, २०/६३१, २०/६३२, २०/६३३, २०/६३४, २०/६३५, २०/६३६, २०/६३७, २०/६३८, २०/६३९, २०/६४०, २०/६४१, २०/६४२, २०/६४३, २०/६४४, २०/६४५, २०/६४६, २०/६४७, २०/६४८, २०/६४९, २०/६५०, २०/६५१, २०/६५२, २०/६५३, २०/६५४, २०/६५५, २०/६५६, २०/६५७, २०/६५८, २०/६